

Date: February 25, 2022

BSE Limited
Sir Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001
Security Code: 532628

Plot No. C-1, Block G Bandra Kurla Complex, Mumbai – 400051

Exchange Plaza, 5th Floor,

National Stock Exchange of India Limited

Scrip code: 3IINFOLTD

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement titled 'Notice of Postal Ballot'

Further to our intimation dated February 23, 2022, please find enclosed herewith copies of advertisements published on February 25, 2022 in English and regional newspapers i.e. Financial Express and Lakshadweep with regard to the Notice of Postal Ballot sent to the Equity Shareholders of the Company pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

This is for your information and records.

Thanking you,
Yours faithfully,
For **3i Infotech Limited**

Varika Rastogi Company Secretary

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

GROWTH FOCUS

Lower inflation in FY23 to allow dovish policy: Das

FE BUREAU Mumbai, February 24

AS INFLATION MODERATES over the next financial year, it will allow the monetary policy to remain accommodative, Reserve Bank of India (RBI) governor Shaktikanta Das wrote in the minutes to the monetary policy committee's (MPC) February meeting. Economic recovery from the pandemic remains incomplete and uneven, and continued support from various policies remains crucial for a sustained recovery, Das added.

"In this period of prolonged uncertainty, it would be wise to remain agile and respond in a gradual, calibrated and well telegraphed manner to the emerging challenges," the governor said.

Consumer price-based inflation rose to a sevenmonth high of 6.01% in January, breaching the upper end of the MPC's tolerance band of 4+/-2%. The MPC had voted 6-0 to hold the reporate at 4% during the February policy. It voted 5-1 to keep the stance accommodative for as long as possible.

Deputy governor Michael D Patra observed that monetary policy chasing inflation instead of anticipating it is the main factor weighing down on global growth prospects. Taking a stance against the trend of monetary tightening by Western central banks, Patra said that monetary policy is an instrument of stabilisation. Its role is to align demand with supply, not the other way

MPC MINUTES



Economic recovery from the pandemic remains incomplete and uneven, and continued support from various policies remains crucial for a sustained recovery



It would be wise to remain agile and respond in a gradual, calibrated and well telegraphed manner to the emerging challenges, Das said



Monetary policy cannot play its stabilisation role when inflation is the result of supply constraints, deputy governor Michael D Patra said



It will be important to maintain credibility by aiming to maintain inflation on a sustained basis at or near the target as soon as real economy conditions normalise, according to

ED Mridul Saggar

"Monetary policy cannot play its stabilisation role when inflation is the result of supply constraints. So central banks have a choice: either accept higher inflation for some time or be prepared to be accountable for destroying demand," Patra wrote. There were also notes of

Shaktikanta Das,

RBI Governor

dissent in the minutes. RBI executive director Mridul Saggar took the view that it will be important to maintain credibility by aiming to maintain inflation on a sustained basis at or near the target as soon as real economy conditions normalise.

"Low for long interest rates will certainly bring in macroeconomic imbalances and it is expedient that policy rate

31 INFOTECH LIMITED

Corporate Identification Number (CIN): L67120MH1993PLC074411 Registered Office: Tower # 5, International Infotech Park, Vashi, Navi Mumbai - 400 703

Tel No: (91-22) 7123 8000 E-mail: investors@3i-infotech.com Website: www.3i-infotech.com

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with the

Companies (Management and Administration) Rules, 2014 and in terms of the General Circular No.

14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.

22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021

and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 ("MCA Circulars") and Regulation 44

and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of

Postal Ballot seeking consent of the Members by remote voting through electronic mode ("e-voting) remote e-voting"), has been sent by e-mail to those Members who have registered their e-mail addresses

directly with the Company (in respect of shares held in physical form) or have registered their email

address with their Depository Participants (DP) (in respect of shares held in electronic form) and which

have been made available to the Company by the Depositories as on the cut-off date (i.e. Friday,

February 18, 2022) for obtaining approval the approval of the Shareholders in respect of the following

Appointment of Mr. Sriram Venkataramanan (DIN:03631606) as a Non-Executive Director of the

Appointment of Dr. Aruna Sharma (DIN:06515361) as a Non-Executive Director of the Company

To make investments, acquire by way of subscription, purchase or otherwise the securities of any

other body corporate, give loans, guarantees and securities in excess of the limits specified

The right of voting of the Members shall be reckoned as on the cut-off date (i.e. Friday, February 18,

2022). A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information

purposes only. The dispatch of Notice of Postal Ballot will be completed by Friday, February 25, 2022.

The Company is pleased to provide remote e-voting facility to all the Members, to enable them to cast

their votes electronically. The e-voting period commences on Saturday, February 26, 2022, at 9:00 a.m. (IST) and ends on Sunday, March 27, 2022, at 5:00 p.m. (IST). During this period,

shareholders of the Company holding shares as on the cut-off date either in physical form or

dematerialized form may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting

after Sunday, March 27, 2022, 5:00 p.m. (IST) Once the vote on a resolution is cast by the shareholder

In compliance with requirements of the MCA circulars, hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelope has not been sent to the shareholders for

this Postal Ballot and the shareholders are requested to communicate their assent or dissent through

The Notice of the Postal Ballot alongwith instructions for voting is also available on the Company's

vebsite at https://www.3i-infotech.com/ and on the website of National Securities Depository Ltd. NSDL) (https://www.evoting.nsdl.com/). In case of any queries, you may refer to the Frequently

Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads

sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by calling on toll free no.: 1800 1020 990

and 1800 22 44 30 or by writing at the designated email ID: evoting@nsdl.co.in to Ms. Pallavi Mhatre,

Manager (National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound,

Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013), who will also address the grievances connected

with evoting. Members may also contact Ms. R. C. D'souza, Senior Manager, Registrar & Transfer

The Board of Directors of the Company has appointed Mr. Avinash Bagul, Partner, M/s. BNP &

Associates, Practising Company Secretaries or failing him, Mr. K. Venkataraman, Associate Partner,

Postal Ballot process in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot will be announced

before 5:00 p.m. (IST) on or before Tuesday, March 29, 2022 and will be displayed on the website of

the Company mentioned above, besides being communicated to National Stock Exchange of India

(R & T) department, 3i Infotech Limited at +91-22-7123 8021 in case of any queries.

the shareholder shall not be allowed to change it subsequently.

Date: February 24, 2022

Place: Kishangarh

Date: 23.02.2022

financiale

Place: Navi Mumbai

should be raised as soon as growth is judged to recover on a durable basis or inflation is seen to be turning endemic," Saggar wrote. In the interim, the good part is that the country has built buffers against possible capital outflows, he added.

External member Jayanth R Varma, who voted against retaining the accommodative stance, referred to the persistence of the reverse reporate at a low 3.35% as "a somewhat harmless fetishism" at the current juncture. Varma said he voted against the policy stance on two counts. "First, a switch to neutral

stance is now long overdue. Second, the continued harping on combating the ill effect of the pandemic has become counter productive and deflects the focus of the MPC away from the core issue of addressing the recessionary trends that go back at least to 2019,"Varma observed. The other external mem-

bers Ashima Goyal and Shashanka Bhide agreed with the statement's overall focus on the strength of the recovery. Goyal said that it is necessary for the MPC to continue to stimulate demand at present, but not as much as earlier, because some recovery has taken place compared to last year.

Bhide said that the need for favourable monetary and financial conditions has remained a critical condition to strengthen the positive growth trends in the economy.

PRESS TRUST OF INDIA New Delhi, February 24 MARKETS REGULATOR SEBI has notified amendments to the depositories and participants norms, hiking the net worth requirement for trad-

As per the revised norms, stock brokers are required to have a net worth of ₹3 crore, within one year of the date of

ing members.

RUCHIT PUROHIT

Mumbai, February 24

THE SECURITIES

Exchange Board of India (Sebi)

on Thursday postponed the implementation of the frame-

work related to segregation

and monitoring of collateral at

client level to May 2, 2022. The

extension of deadline came in

following several requests made by stakeholders to the

"Sebi has received requests

from various stakeholders to

further extend the aforesaid

timeline. After consideration

of the same, it has been

decided that provisions of the

said circular dated July 20,

2021 (apart from provisions of

Paragraphs 4 and 5) shall

come into force with effect

from May 02, 2022," the regu-

lator said after market hours.

released a circular asking for a

margin requirement of 50%

from futures and options

system.

traders to reduce risks into the

reported misuse of client col-

lateral by trading members

and the Karvy Stockbroking

scam, where clients' shares had

been pledged illegally as col-

Market experts welcomed

lateral against a loan.

The rule came in after a

In July 2021, Sebi had

market regulator.

notification, according to the notification released on Wednesday.

the extension of deadline, as

more time would help all

intermediaries to gear up

well for the new margin rules.

"Since this has a lot of

changes in technology and

operational processes envis-

aged, more time will help all

intermediaries and MIIs to

gear up well. Also, certain

clarifications on it are

expected which can now

come and can be imple-

mented," Ashish Rathi, whole

time director, HDFC Securi-

reasons for the postponement

of the deadline were multiple

as clearing corporations readi-

ness in terms of implementa-

Regulator notifies amendment to

depositories, participant norms

He further added that the

ties, told *FE*.

This net worth shall be increased to ₹5 crore within two years of the date of notification. It also provides that a selfclearing member fulfilling the net worth requirements as provided under the Securities and Exchange Board of India (Stock Brokers) Regulations, 1992, will also be eligible to register as a depository participant. The move is aimed at mitigating possible risks amid increasing investor participation in the securities market.

tion of the same wasn't clear.

Similarly, brokers' back and

front office vendors were not

Clearing Corporations were

also pending," added Ashish

witnessed an extension of the

deadline twice so far. Origi-

nally, the rule was to be imple-

mented on December 1, 2021,

which was later postponed to

across the country had already

started collecting 50% of cash

margins from derivative

traders even when the dead-

line got extended twice.

However, several brokers

February 28, 2022.

"Some clarifications from

The new margin rules have

fully ready.

Rathi.

The amended regulation will be called the Securities and Exchange Board of India (Depositories and Participants) (Amendment) Regulations, 2022, and comes into force from the date of the notification.

Sebi postpones margin rule Exchanges to roll out T+1 implementation to May 2 settlement cycle from

today

PRESS TRUST OF INDIA New Delhi, February 24

STOCK EXCHANGES BSE and NSE will roll out shorter settlement cycle or T+1 regime from Friday, a move that will help reduce margin requirement for clients and boost retail investment in equity markets. T+1 (trade plus one) means

that market trade-related settlements will need to be cleared within one day of the actual transactions taking place. Currently, trades on the Indian stock exchanges are settled in two working days after the transaction is done (T+2). The stock exchanges NSE

and BSE in November in a joint statement announced that they will implement the T+1 settlement cycle in a phased manner starting February 25, with the bottom-100 stocks in terms of market value.

Thereafter, 500 stocks will be added based on the same market value criteria from the last Friday of March and so on every following month.

This is not the first time that markets regulator Sebi has chosen to shorten the settlement cycle. Earlier in 2002, the capital markets regulator had cut the number of days in the settlement cycle from T+5 days to T+3 days, and then in 2003, it was reduced to T+2 days.

Market experts believe that the T+1 settlement system will allow the cycle of money to move faster without waiting for an extra day.

Under the new regime, all listed stocks, across stock exchanges (BSE, NSE and MSEI) will be ranked in descending order based on daily market capitalisation averaged for October 2021.

Where a stock is listed on multiple exchanges, the market capitalisation will be calculated based on the price of stock at the stock exchange with highest trading volume during the period under

Franklin appoints Avinash Satwalekar as president of India AMC

PRESS TRUST OF INDIA New Delhi, February 24

FRANKLIN TEMPLETON ON Thursday said it has appointed Avinash Satwalekar, currently country head of Malaysia business, as president of the India asset management company (AMC), effective June 2022. Satwalekar will relocate to India as president designate effective April 1, 2022 and take over as president of the India AMC from Sanjay Sapre in June 2022, the firm said in a statement.

Sapre, current president of the India business, will join Franklin Templeton's digital strategy and wealth management division in July 2022. He will be responsible for developing and leading the firm's consumer-oriented capabilities globally, with a special emphasis on helping distribution partners grow their digital propositions.

Sapre will continue to be based in India in his new role

RailTel (A Government of India Undertaking)

fender No: RCIL_ER_2021-22 [351-1352, Dated : 24.02.2022

bidders for the work of "Deployment of

Tender Notice & Tender Document are

RailTel website and IREPS Portal only.

maintenance team for maintenance of optic fibre

and will remain on the India AMC board.

"We would like to thank Sanjay for leading the India business with distinction over the last six years, including through the challenging period since April 2020, when the trustee announced the winding up of six fixed income funds," a Franklin Templeton spokesperson said.

"Since then, over 103% of the aggregate reported AUM value across those six funds when the decision to wind up the funds was announced has been distributed to investors so far," he added.

Avinash Satwalekar joined Franklin Templeton in 1996 as a part of the Franklin Equity Group in San Mateo, California, where he was a member of the portfolio management team for the Franklin Small Cap Growth strategy and a lead portfolio manager for private separately managed small cap

Manoharan's appointment as additional director cleared by IDBI Bank board

like AC, DG, Stabilizer, Change over unit, Shelter **IDBI BANK ON** Thursday said its and Wi-Fi Equipments in Senchoa and Simalgur board has approved the appointment of TN Manoharan as an available on www.railtelindia.com and additional director with immehttps://www.ireps.gov.in. All future Addendum/corrigendum etc will be uploaded in diate effect. Manoharan is not related to any other director on the board and the KMP (key management personnel) of the bank, the lender said in a BSE filing. "The board of directors of IDBI Bank, at its meeting held on February 24, 2022, has approved the appointment of TN Manoharan as an additional director (independent category) on the board of the bank with immediate effect," it said.

Aqualified chartered accountant with 38 years of experience, he also served as director at the instance of the RBI in Sahara India Finance Corporation to protect the interest of depositors and winding up of the business during August 2008 to October 2011, the bank said.

Manoharan was the non-executive chairman of Canara Bank from 2015 to 2020 and was also appointed by the RBI as the administrator of Lakshmi Vilas Bank during November 2020 and facilitated merger with DBS Bank India, among other key roles with various entities. —PTI

Central bank cancels Cashbean parent PC Financial's registration



FE BUREAU Mumbai, February 24

THE RESERVE BANK of India (RBI) on Thursday said it has cancelled the certificate of registration issued to PC Financial, which carries out lending operations through an app called Cashbean. This is the first instance of regulatory action against an entity in the wake of a surge in complaints against usurious and unfair recovery practices being followed by several digital lenders.

"In exercise of the powers conferred under Section 45-IA (6) (iv) of the Reserve Bank of India Act, 1934, the Reserve Bank has cancelled the Certificate of Registration (CoR) issued to M/s PC Financial Services Private Limited, New Delhi. As such, M/s P C Financial Services Private Limited shall not transact the business of a Non-Banking Financial Institution (NBFI), as defined in clause (a) of Section 45-I of the RBI Act, 1934," the central bank said in a statement.

The CoR of the company has been cancelled on account of supervisory concerns such as gross violations of RBI directions on outsourcing and Know Your Customer (KYC) norms, the RBI said. The company was also found to be charging usurious rates of interest and other charges to its borrowers in an opaque manner, apart from indulging in unauthorised use of logos of

The company was found to be charging usurious rates of interest and other charges to its borrowers

in an opaque manner, apart from indulging in unauthorised use of logos of the RBI and the CBI for recovery from the

borrowers in gross violation of the Fair **Practices Code**

the RBI and the Central Bureau of Investigation (CBI) for recovery from the borrowers in gross violation of the Fair Practices Code.

According to a recent report by the *Hindu Business Line*, the Directorate of Enforcement (ED) had seized bank/payment gateway funds worth ₹288 crore belonging to PC Financial Services vide three seizure orders issued under the provisions of the Foreign Exchange Management Act, 1999 (FEMA).

After a furore over the excesses committed by digital lending apps in 2020, the RBI had set up a working group to present a report on the regulation of such apps. The recommendations of the group, released in November 2021, range from subjecting digital lending apps (DLAs) to a verification process by a nodal agency to a separate legislation to prevent illegal digital lending activities.

From the Front Page

Ukraine crisis: Indices crack nearly 5%, Brent tops \$105 a barrel

WHILE THE Sensex settled lower by 2,702.15 points at 54,529.91, Nifty50 closed 815.30 points down at 16,247.95 points. The broader markets underperformed their larger peers with both the BSE mid-cap and small-cap shedding over 5.5%. Indus Ind Bank was the top Sensex loser, falling 7.9%. M&M, Bajaj Finance and Axis Bank were other top losers, falling about 6% in the session.

Vijay Chandok, MD & CEO, ICICI Securities, said: "While the escalated war situation between Russia-Ukraine has led to sharp cut in key equities across the globe, we believe crude trajectory will be the key to watch out for going ahead. We believe that market stabilisation is likely in the short term." Chandok added that he continues to see this correction as an opportunity for investors to add on the companies with sustainable growth visibility.

Foreign portfolio investors (FPIs) have withdrawn \$7.5 billion worth of shares from India so far in 2022, compared with selling of \$3.2-billion South Korean shares and \$4.2 billion worth of Taiwan equities. Indonesia and Thailand saw inflows of \$1.5 billion and \$2.2 billion, respectively, during the same period.

Veteran investor Shankar Sharma said: "India is dependent on foreign inflows and the Ukraine crisis will sour the mood of global investors towards emerging markets. When the mood sours, everything goes. However, every dip is a buying opportunity, but it

depends on what you buy." Most experts believe that the fall in the markets is just a knee-jerk reaction to the global crisis and volatility will stay in the short term. However, the long-term outlook for Indian markets remains positive despite headwinds, and investors should use this opportunity to accumulate quality stocks.

Sectorally, all sectors ended

in the red on Thursday -- with

the Nifty PSU Bank and Nifty Realty being the top laggards, falling 8% and 7%, respectively. The overall market breadth also turned broadly negative as nearly 3,185 shares declined on the BSE, while only 215 advanced. PM chairs CCS

meet to assess, impact

COMMERCE AND industry minister Piyush Goyal and petroleum minister Hardeep Singh Puri, who are not part of the CCS, also attended the meeting, as the sectors they $oversee\,can\,be\,impacted\,by\,the$ crisis. Their presence suggests the discussions might have gone well beyond the arena of just security or strategic con-

PK Mishra, the principal secretary to the PM, and National Security Adviser Ajit Doval, too, took part in the meeting. It comes on a day when global Brent crude oil jumped over 8% to cross \$105 a barrel in intra-day trade, the highest since 2014, as the Russian attack stoked fresh concerns about disruptions in global energy supply. Earlier in the day, an official

source indicated that macroeconomic impact of the crisis on India could be deliberated upon in the meeting amid the spike in global crude oil prices and slide in stock markets. The discussion could also centre around potential steps to minimise the any spillover effect of the conflict on the Indian economy in particular and consumers in general, he said. If the oil prices continue to surge, the government may be forced to trim fuel taxes to soften the blow to consumers.

Putin ignored international condemnation and sanctions and announced the launch of the military strike against Ukraine on Thursday. He also issued warnings to other countries that any attempt by them to meddle in this would lead to consequences that they had "never seen".

Aditya Mills Limited

By order of the Board

Varika Rastogi

CIN: L17111RJ1960PLC001171

Registered Office: Ajmer Road, Madanganj Kishangarh (Rajasthan) - 305 801. Phone: 01463-242140; E-mail: adityamills1960@gmail.com; Website: www.adityamills.in

RESULT OF POSTAL BALLOT AND E-VOTING

It is hereby informed that Pursuant to the Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), the Company had sent notice of Postal Ballot dated January 10th, 2022 for seeking Approval of the Shareholders by passing Special Resolution through Postal Ballot and Remote E-voting for Special Business listed therein. Based on the Scrutinizer's Report dated 23rd February, 2022, the Chairman has declared the Results of Postal Ballot as under:

Item No.	Particulars	Total No. of	Mode	Total Votes Cast In favour		Total Votes Cast Against	
		Valid Votes		No. of Shares	% of Votes	No. of Shares	% of Votes
1	Special Resolution pursuant to the	55	Physical	NIL	NIL	NIL	NIL
	SEBI (Delisting of Equity Shares)		Electronic	7,52,634	100.00	NIL	NIL
	Regulations, 2021, as amended, for the voluntary delisting of the equity shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited where the shares of the company are listed.		TOTAL	7,52,634	100.00	NIL	NIL

Accordingly, the above Special Resolution has been passed with requisite majority. The date of declaration of result of Postal Ballot and E-Voting i.e. 23rd February, 2022 is considered to be the date of passing of the Special Resolution The result of Postal ballot has been displayed on the website of the CDSL and has also been posted on the Company's website www.adityamills.in with the Scrutinizer's Report and communicated to the Stock Exchange where the shares of the Company are listed. By Order of the Board

For ADITYA MILLS LIMITED

PRINCE SHARMA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

M. No. A34005

बोरामणी

विमानतळ

तातडीने

विकसित

करण्याची

DISTRESS SALE

of School building at

Jhunihunu, Rajasthan,

total built up area

95,000 sq.ft. Kindly

contact Mr. Jugal Shah

on Mobile - 9224132171

within 3 days from the

publication of this

advertisement.

Inder the instructions and on behalf

esiding at Bank Of India Employee

Sukhada Housing Society Limited, B

14, 4th Floor, Vazira Naka Borivali Wes

My client says that her husband Lat

Shri Sudhakar Tukaram Mondkar wa

he owner of the flat premises situated

Bank Of India Employee's Sukhad

Housing Society Limited, B-14, 4tl Floor, Vazira Naka Borivali West

Mumbai 400091. Her said husband wa

naving the share certificate which ha

been lost or misplaced and the same

not traceable inspite of her best efforts That Sudhakar Tukaram Mondka

xpired on 03/11/2021. Her husbar

Sudhakar Tukaram Mondkar die

testate leaving behind him his Wif

Sharadini Sudhakar Mondkar, his daughters Sharvari S. Mondkar and

Vibhavari S. Mondkar. That after th

ind her said daughters have become th

My client says that if anybody finds th

share certificate then he may return to m

client. That if anybody makes any clain

right title or interest in respect of th

share certificate and said flat then I

should inform my client or me within 15

Under the abovesaid circumstaces I o

ehalf of my client request you to publis

Opp. Ajanta Theater, Borivali (West

Advocate High Cou Shop No. 32, Avishkar Towe

Sd/- H. L. GUPTA

Mumbai- 400092

Date: 25/02/202

days from the receipt of this notice.

he said facts in your newspaper

int owners of the said flat.

umbai 400091, I request you as under

जाहीर सूचना

दिनांक: २५.०२.२०२२ सुनिल कदम, वकील उच्च न्यायालय कॉसमॉस ट्रेड प्लेस, कॅबिन क्र.४, खटाव इमारत, फोर्ट, अल्केश मोदी मार्ग, मुंबई-४०००२३. मोबा.:९९३०८२२३८५

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

वितरीत केले जाईल.

६००००१. शाखा कार्यालयः सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७ ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३. वेबसाईट: www.shriramhousing.in सांकेतिक ताबा सूचना

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **(सदर कायदा)** अंतर्गत **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल)** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३(४) प्तहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा दि.२२.०२.२०२२ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की. मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह संपुर्ण रक्कम **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध

वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.					
कर्जदाराचे	मागणी सूचनेनुसार	मालमत्तेचे			
नाव व पत्ता	रक्रम देय	वर्णन			
?. श्री. रमेश कुमार पोला	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.६०३, निकी टॉवर			
ाम वावदारा	एसएचएलएचएमयूएम	कोहौसोलि, प्लॉट क्र.२१०,			
२. श्रीमती युकीदेवी रमेश	बी०००४८९२	एमसीसीएच सोसायटी,			
कुमार 	अंतर्गत ३० ऑक्टोबर,	महात्मा गांधी रोड,			
^{उत्तार} प्रत्ता : फ्लॅट क्र.६०३,	२०२१ रोजी देय	नवी मुंबई, ता. पनवेल,			
	रक्कम	महाराष्ट्र-४१०२०६ येथील			
नेकी टॉवर कोहौसोलि,	रु.५३,७०,७६९/-	फ्लॅटचे सर्व भाग व खंड			
लॉट क्र.२१०,	(रुपये त्रेपन्न लाख	आणि मालमत्तेची			
रमसीसीएच सोसायटी,	सत्तर हजार सातशे	चतुसिमाः			
महात्मा गांधी रोड, ता.	एकोणसत्तर फक्त)	उत्तरेकडेः अंतिम प्लॉट			
ग्नवेल, महाराष्ट्र –	तसेच सदर सूचना प्राप्त	क्र.२०९ (विश्राली तलाव)			
८१०२०६.	तारखेपासून ६०	दक्षिणेकडेः अंतिम प्लॉट			
- • · • • • •	दिवसांच्या आत	क्र.२१७ व २११/१,			
	करारदराने पुढील	२११/२			
	व्याजासह जमा	पूर्वेकडे : रोड			
	करावी.	पश्चिमेकडे: गुजराती शाळा			
	१३(२)सूचना दिनांक				
	: ०२.११.२०२१				

पाठविले/जारी दिनांक ०९.११.२०२१ ठिकाण : पनवेल, रायगड नवी मुंबई

दिनांक : २२.०२.२०२२

सही / - प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

SUNSHIELD

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड **कॉर्पोरेट ओळख क्रमांक:** एल९९९९एमएच १९८ ६पीएकसी०४१६ १२ **नोंदणीकृत कार्यालय:** इक्रिनॉक्स बिझनेस पार्क, टॉवर ४, ९वा मजला, युनिट क्र. १०३, एल. बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम

१३(२) सूचना

मुंबई–४०००७०. **ई–मेल:**investor.sunshield@solvay.com | **वेबसाईट:**www.solvayindia.in/en/ solvay-in/sunshield-chemical-limited.html

टपाल मतदान व ई-वोर्टिग माहितीची सूचना

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व ११० (अमलातील वेळेकरिता वैधानिक फेरबदल किंवा पुर्नजोडणीसह) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ (अधिनियम च्या नियम २० व २२ सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डेस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (लिस्टींग रेग्युलेशन्स) आणि अन्य इतर लागू तरतुदी, तसेच सहकार मंत्रालय. भारत शासनाद्वारे वितरीत (एमसीए परिपत्रक) सामान्य परिपत्रक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०. क. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०. क. २२/२०२० दिनांक १५ जन २०२०. क. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ आणि क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि इतर लागू तरतुदी, नियम व अधिनियमानुसार (अमलातील वेळेकरिता वैधानिक फेरबदल किंवा पुर्नजोडणीसह) रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेने टपाल मतदानामार्फत सदर ठराव मंजुरीद्वारे दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद विशेष ठराव विमर्ष करण्यासाठी (ई-वोटिंग) सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मान्यता घेण्यात येणार आहे.

	7				
अ.	तपशिल				
क्र .					
१	संचालक म्हणून डॉ. माया परिहार मल्होत्रा (डीआयएन: ००३०२९७६) यांची नियुक्ती.	सामान्य			
٦.	संचालक म्हणून डॉ. आनंद परिहार (डीआयएन: ००५१३१०९) यांची नियुक्ती.	सामान्य			
₹.	स्वतंत्र संचालक म्हणून सायरस पूनेवाला (डीआयएन: ०९४२०८६५) यांची नियुक्ती.	विशेष			
٧.	संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. जीत मल्होत्रा (डीआयएन: ०७२०८२३४) यांची नियुक्ती.	विशेष			
ч.	कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. वीरेंद्रसिंग बैडवाल (डीआयएन: ०५२३७३८५) यांची नियुक्ती	विशेष			

४ फेब्रुवारी २०२२ रोजीची ही पोस्टल बॅलेट सूचना कंपनीच्या www.sunshieldchemicals.com वर आणि बीएसई लिमिटेडच्या at www.bseindia.com वेबसाइटवर तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

उपरोक्त एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सूचना पाठवली आहे, ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थींच्या नोंदणीमध्ये आहेत अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पाठवली आहे आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये शुक्रवार, १८

फेब्रुवारी, २०२२ रोजी नोंदणीकृत आहेत (नोंद तारीख). सदस्यांचे मतदानाचे अधिकार नोंद तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्य माणात असतील. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा कट-ऑफ तारखेला ठेवलेल्य

लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत अशा सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचे संप्रेषण रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असेल

संबंधित तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एजन्सी म्हणून एनएसडीएल च्या सेवांचा सहभाग घेतल आहे. खाली नमूद केलेल्या कालावधीत सदस्य त्यांचे मत देऊ शकतात:

'ई-वोर्टिगची सुरुवात - स. ९.०० वा. (भाप्रवे) रविवार, २७ फेब्रुवारी २०२२ रोजी

^{*}ई-वोर्टिगची समाप्ती - सायं.५.००वा. (भाप्रवे) सोमवार, २८ मार्च २०२२ रोजी

त्यानंतर एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल.

इरावावर एकदा सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही पाल मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाही ते सायं. ०० वा. भाप्रवे १डढ, मंगळवार, २२ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी नोंदणी करू शकतात. या लिंकवर क्लिक हरून: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html आणि टपाल मतदान सूचनेत

नमूद केल्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. -मतदानाशी संबंधित तपशिलांसाठी, कृपया टपाल मतदान सूचना पहा. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९०

भाणि १८०० २२ ४४ ३०वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. ई-मतदान आणि ई-मतदान निकाल जाहीर करण्याकरिता तपासनीस

संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग द्वारे टपाल मतदानाची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरित तपासनीस (तपासनीस) म्हणून श्री. प्रसेन नैथानी, मे. पी. नैथानी अँड असोसिएट्सचे, कंपनी सचिव, मुंबई यांची

ठराव, आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास ई-वोटिंगच्या शेवटच्या तारखेला म्हणजे सोमवार, २८ मार्च, २०२२ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. टपाल मतदानाचा निकाल बुधवार, ३० मार्च, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी लागेल. ।।सनीसाच्या अहवालासह नमूद केलेले निकाल बीएसई लिमिटेडला कळवले जातील आणि कंपनीच्या वेबसाइट भाणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जातील. टपाल मतदानाच्या वैधतेबाबत तपासनीसांचा निर्णय

अमित कुमाशी

मुंबई, २४ फेब्रुवारी, २०२२

मागणी सोलापूर, दि.२४ (प्रतिनिधी): सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे बेकायदा चिमणी प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात निकालाच्या टप्प्यावर असताना, कारखान्याकडून आणखी एक नवीन

याचिका दाखल झाली. त्यात होटगी रस्त्यावरील विमानसेवा बंद करून बोरामणी येथील विमानतळ तातडीने विकसित करण्याची मागणी आहे. गाळप हंगाम सुरू असल्याने म हापालिकेने चिमणी पाडण्याची कारवाई करू नये, या म ागणीच्या याचिकेवर महापालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद होता. त्याच्यानंतर कारखान्याने ही नवीन याचिका दाखल केली. पालिकेच्या वतीने ऍड. दिलीप बोकडे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, बेकायदा चिमणीच्या प्रश्नावर न्यायमूर्ती

काटावाला पीठाने

कारखान्याने चिमणी

तमाम लोकांना या नोटीसीद्वारे जाहीर करण्या

येते की. श्री सचीन सी मेहता आणि सौ.हेतल

सचीन मेहता यांनी खालील परिशिष्टात वर्णन

केलेली मिळकत सर्व बोजाविरहीत अशी

सदर मीळकतीचे खालील मुळ कागदपत्रे

१) मे. द्वारकादास बिल्डर्स आणि श्री

बनवारी राम मौर्या यांचे मधील दिनांक २८

श्री सचीन सी मेहता यांनी याबाबत सबंधीत

पोलीस ठाणेत हरवील्याची तक्रार क्रं. ४२४/

१०२२, दिनाक २३/०२/२०२२ रोज

सदर मिळकतीचे कोणाही व्यक्तीकडे विरुद्ध

कब्जाने, वाटणी, गहाण, विक्री, देणगी, लीज

चार्ज, ट्रस्ट, लायसन्स, पोटगी, इजमेंट अथवा

इतर कोणत्याही प्रकारचे हक्क असल्यास

नेम्नस्वाक्षरीकरांस त्यांच्या त्यावर सदर नोटीस

जाहीर झाल्यापासून **पंधरा दिवसांचे** आत

कागदपत्रे/पुराव्यासह लेखी कळवावे/ सादर

करावे, तसे न केल्यास सदर मिळकतीमधील

अशा प्रकारचे हक्क विचारात न घेता व इतर

एखादा हक्क असल्यास तो रद्दबातल झाल

आहे किंवा असल्यास जाणीपूर्वक सोडून दिला

आहे असे समजून आमचे अशिल सदर

मिळकतीचा व्यवहार पुर्ण करतील. मागाहून-

दुकान क्रं.४, तळ मजला (२४५ चौ.फु चटई क्षेत्रफळ) द्वारकादास को-ऑप.हौसँग

सोसायटी लिमिटेड, महादेवभाई देसाई रोड

कस्तुरबा रोड क्रं. ५, बोरीवली (पुर्व), मुंबई-

४०००६६, जी. न. भू. क्र. ४६६, गांव

कान्हेरी ता. बोरीवली, नोंदणीकृत जिल्हा व

उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगरे येणेप्रमाणे

१, कोटुसींग चाळ, रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी, कस्तुरबा छेद मार्ग क्र.२,

ठिकाण : बोरीवली-मुंबई दि: २५/०२/२०२२

सही/- श्री. गणेश विष्णु शिरोडकर

बोरीवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६.

वकील उच्च न्यायालय

कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही. मिळकतीचे परिशिष्ट:

जानेवारी १९८४ चा मूळ करारनामा.

आमचे अशिलांस विकण्याचे ठरविले आहे.

हरवील्याचे त्यांचे म्हणणे आहे

नोंदवली आहे

स्वत:ह्न पाडण्याचे

मान्य केले होते.

२०१७ मध्येच

निकाल दिला.

त्याच वेळी

राज वाचा

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. आमचे अशी प्रथात थ्री. शैलेश भानुजी राऊत व श्रीमती श्रृष्टी शैलेश राऊत यांना फ्लॅट क्र.४०१, ४था . मजला, इमारत क्र.बी३, ब्ल्यु बेल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, शिव वल्लभ रोड, अशोकवन, बोरिवली (पुर्व) मुंबई-४०००६६ (सदर फ्लॅट), क्षेत्रफळ ४९० वौ.फ्. कार्पेट/बिल्टअप क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.२३३४, गाव दहिसर, तालुका बोरिवली, नोंदर्ण जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर नसेच ब्ल्य बेल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लेमिटेडद्वारे वितरीत दिनांक ०१.०८.१९९० रोजीचे गागप्रमाणपत्र क्र.१५ बाबत अनुक्रमांक ०७१ १७५ धारक ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स उ श्री. रेशम सिंग सैनी यांच्या मालकीचे होते ज्यांचे दिनांक २४.०२.२०१६ रोजी निधन झाले ऱ्यांच्या पश्चात २ (दोन) कायदेशीर वारसदार-श्रीमती सुरींदर कौर सैनी (पत्नी) व श्री. तनप्रीत **सिंग सैनी (मुलगा)** आहेत, यांच्याकडून सदर म्लॅट खरेदी करण्याची इच्छा आहे. आमचे अशिलांनी सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत दाव मागवित आहेत. जर कोणा व्यक्तीस, संस्थेस सोसायटी, कंपनी, कॉर्पोरेशन किंवा अन्य कॉर्पोरे . संस्थेस संदर फ्लॅट व सदर शेअर्सवर दावा किंवा गलकी हक्क असल्यास त्यांनी असे दावा किंव आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसांत **मे**. भोगले ॲण्ड असोसिएटस्, ॲडव्होकेट व **कायदेशीर समुपदेशक,** १२०२, १२वा मजला माँ शक्ती, दहिसर उदयाचल कोहौसो लि. अशोकवन, शिव वल्लभ रोड, बोरिवली (पुर्व) नुंबई-४०००६६ येथे कळवावे.

-वर विहित कालावधीत दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास पुढील तारखेला आमचे अशील असे रावा, आक्षेप किंवा अधिकार त्याग, जप्त किंव अवैध असल्याचे समजतील.

मे. भोगले ॲण्ड असोसिएटस ठिकाण: मुंबई दिनांक:२५.०२.२०२२

जाहिर नोटीस

या जाहिराती द्वारे असे सुचित करण्यात येते की, गाळा नं.११, बी-२, श्री गणेश को. ऑप. हौ. सोसा. लि. सी - विंग, सुभाष नगर, नाहुर विलेज रोड, भांडुप (प), मुंबई - ४०० ०७८ या गाळयाचे मालक कै. उमाशंकर हरीप्रसाद गुप्ता यांचे दि. २३/१०/२०१६ रोजी निधन झाले तरी त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **श्रीमती. इंदुदेवी उमाशंकर गुप्ता** हे वारस हक्काने प्रदर पत्त्यावरील वरीलप्रमाणे श्री **गणेश को. ऑप**. हौ. सोसा. लि., गाळा नं. ११. हा गाळा त्यांचे इच्छितात, सदर गाळा वरीलप्रमाणे वारस श्रीमती. इंदुदेवी उमाशंकर गुप्ता यांचे नावे करण्यास nोणाचीही हरकत असल्यास ही जाहिरात केलेल्य तारखेपासुन (१५) पंधरा दिवसाच्या आत सोसायटी कार्यालयात संपर्क करावा व आपले म्हणणे मांडावे अन्यथा सदर गाळा वारसा हक्काने श्रीमती. इंदुदेवी उमाशंकर गुप्ता यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल व वारसा हक्काने सदर गाळा **श्रीमती. इंदुदेवी उमाशंकर गुप्ता** यांचे नावे करण्यात येइल याची नोंद घेणे. कळावे. जाहिरातदार : श्रीमती. इंदुदेवी उमाशंकर गुप्ता ठिकाण : मुंबई दिनांक : २५/०२/२०२२

सामान्य जनतेला सूचना देण्यात आहे की **"माझा पक्षकार्**" श्री._, विजय शंकर यादव रा. अ-७०२, स्वामी समर्थ नगर दत्त मंदिर रोड, भांडुप पश्चिम, मुंबई ४०००७८; विहंग व्हॅली रिओ- फेज ३ मधील फ्लॅट क्रमांक ह३-५०१,४०.४२चौ.मी. मोघम ४३५ चौ. फूट कार्पेट एरिया ५०या मजल्या ४३५ चौ. फूट कापैट एरिया अव्या मजत्या मध्ये "फ्लॅट" ५०% मालकी हक्क हे एक प्रामाणिक सह-मालक आहे. विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. विकासक आणि एचडीएफसी बँक ज्यांच्याकडे सदर फ्लॅट ग्रहाण ठेवला आहे त्यांना निर्देश दिले जात आहेत आणि स्चित केले जात आहे की माझा पक्षकारने भरलेल्या सुरुवातीच्या हफ्त्यांशी संबंधित वाद मिटल्याशिवाय सदर फ्लॅटचा ताबा श्री. उमेश यादव यांच्याकडे फ्लंटचा ताबा श्री. उमेश यादव याच्याकडे देउ नये. पूर्णत:सर्वसामान्यजनतेला याद्वारे स्पित केले जाते की माझ्या क्लायंटकडून प्राप्तकेलेली कोणतीही पूर्वीची लिखित ना हरक पत्र अधी पासुन रहुबधित राहील. ठिकाण : मुंबई तारीख: २५,०२,२०२२ अंड. सुनीलराजा नाडर वकील, मुंबई उच्च न्यायालय, दुकान क्र. २, वरची मजला, जॉन ब्रिटो, ऑक्सर केल्या एटीएमजवळ, गमदेवी रोड. भाडण (प.) मंबई- ४०००७८

गमदेवी रोड, भांडुप (प.) मुंबई- ४०००७८

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed that Late Smt. Hansaben P. Lotia, member of the

Ajinkya Shantinagar Co-operative Housing Society Ltd. and owner of Flat No. 8-54/001 and Shop No. 13, Building No. 8-54/55, Sector-1, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107, died intestate on 21/11/2021. Mr. 401 IU/, died intestate on ZI/II/ZUZI. Mr. Chandresh P. Lotia is claiming transfer of the shares and interest in respect of the above Flat and Shop in his name being the son and the legal heirs of the deceased member. The other legal heirs of the deceased Mrs. Harsha Manoj Shah & other released share in respect of the above Flat and Shop in favour of the claimant by entering in to 2 registered release deed dated 08.02.2022. The Claims and objections are hereby invited from other legal heirs and successors of the deceased member if any for the transfer of the shares and interest belonging to the deceased member, inform to undersigned within period of 15 days from the publication of within period of 15 days from the publication of this notices failing which the society will deal with as per the manner provided under the bye laws of the society and thereafter no claims or objections will be considered by the society. Sdj-

K. R. TIWARI (ADVOCATE), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107.

मिरा भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प), ता. जि. ठाणे-४०११०१ सार्व. आरोग्य विभाग

जा.क्र.मनपा/आरोग्य/३४३/२०२१-२२

दि.२३/०२/२०२२ // जाहिर निविदा सुचना //

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी नाले सफाई/खोदाई करणेकामी जे.सी.बी., पोकलन, बोटसह पोकलन मशिन, टोरस, हायड्रा मशिन व कंत्राटी हंगामी मजुर इ. पुरवठा कामाकरीता अनुभवी ठेकेदाराकडून ई-टेंडरींग पद्धतीने

निविदा मागविऱ्यात येत आहेत निविदा सुचना व कोरे निविदा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https:// mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.२८/०२/२०२२ ते दि.१४/०३, २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत उपलब्ध व स्विकारण्यात येतील. सदर कामाची

निविदा दि.१५/०३/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता उघडण्यात येईल. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दि.१२/०३/२०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे नियोजन केले आहे. जा.क्र.मनपा/जनसंपर्क/५४५/२०२१-२२

दि.२४/०२/२०२२

सही/ (रवि पवार) उप-आयुक्त (आरोग्य) मिरा भाईंदर महानगरपालिका

APPENDIX-16 The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society. PUBLIC NOTICE

Srimati IIa S Dalal and Indira S Dalal members of the Highland Harmony Co-operative Housing Society Ltd, having address at Building No. 7 Highland Harmony, Mahavir Nagar, Opp. Ekta Bhoomi, Kandivali W, Mumbai-400067 and Holding Flat No A-102 in the building of the society died on 25-05-2002 and 09-07-2021 respectively, withou making any Nominations.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased nembers in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the transfer of shares and interest of the deceased nember in the capital/property of the Society. If No claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for the transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. The copy of the Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/obiectors. in the office of the society with the secretary on Monday Wednesday and Friday from 5pm to 7pm from the date of publication of the notice til the date of expiry of its period.

For and on behalf of Highland Harmony Co-op Housing Society Ltd.

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड



सूचना

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० व २२ (नियम), वेळेवेळी सुधारित आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे विहित मार्गदर्शनानुसार सर्वसाधारण सभा घेण्यासाठी/ई–वोटिंगमार्फत टपाल मतदान संचालनासाठी सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० ०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ २०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दि.१५ जून, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दि.२३ जून, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ (अंमलातील वेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुर्नअस्तित्वसह, वेळोवेळी सुधारितप्रमाणे) आणि अन्य इतर लागू कायदा व अधिनियमानुसार कंपनीने विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्यासाठी टपाल मतदान सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यासाठी मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२ अर्थात कंपनी किंवा ठेवीदार/ ठेवीदार सहभागीदारासह ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांनाच गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी टपाल मतदान सूचना विद्युत स्वरुपात वितरीत केली आहे. सदस्यांची अनुमती किंवा विरोधाचे पत्रव्यवहार फक्त रिमोट ई-वोटिंग प्रणालीनेच खालील प्रकरणांवर घेतले जाईल.

अ.क्र. ठरावाचे लघु वर्णन

श्रीमती डिम्पल दीपक गेरुजा (डीआयएन:०७७९७३५७) यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालिका म्हणून पुर्निनयुक्ती. कंपनीने विद्युत स्वरुपात सदस्यांना त्यांचे मत देण्यासाठी (रिमोट ई–वोटिंग) रिमोट ई–वोटिंग सुविधेकरिता सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत नमुद केली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध आहे:

ई-वोटिंग प्रारंभ रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.९.००वा. मंगळवार, २९ मार्च, २०२२ रोजी सायं.५.००वा. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई–वोटिंग सुविधा बंद केली जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. नोंद तारीख मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रमाणे सदस्यांचे मतदान अधिकार असतील. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींनी सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

संचालक मंडळाने टपाल मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. एजेपी ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिवचे (सीपी क्र.२३८१२) मालक **श्री. अभय जे. पाल** (आयसीएसआय सदस्यत्व क्र.ए५९५३४) यांची नियुक्ती केली आहे. टपाल मतदानाचा निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, ३१ मार्च, २०२२ रोजी किंवा त्यापुर्वी घोषित केला जाईल. ३१ मार्च, २०२२ रोजी निकाल घोषित करून बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) कडे कळविले जाईल. या व्यतिरिक्त सदर निकाल कंपनीच्या <u>www.niraj.co.in</u> या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल.

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेडकरिता विश्राम पांडुरंग रुद्रे

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०८५६४३५०

दिनांक: २४ फेब्रुवारी, २०२२

ठिकाण: मुंबई

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

nomefifse सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट: homefirstindia.com दूर.क्र.:१८००३०००८४२५ We'll take you home ई–मेल: loanfirst@homefirstindia.com

ताबा सूचना

संदर्भ: सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ चे उपनियम (१) अन्वये ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या तारखांना त्यांनी मागणी सूचना वितरीत केली आहे आणि त्या सूचनेनुसार संबंधित सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकबाकी रक्कम जमा करण्याबाबत तुम्हाला/कर्जदारांना कळविण्यात आले आहे. तुम्ही/सर्व कर्जदार हे खाली नमृद केलेली थकबाकी रक्कम विहित वेळेत भरण्यास असमर्थ ठरले असून <mark>होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड</mark>ने सद्र सरफायसी कायदा २००२

	च्या	या कलम १३ च उपकलम (४) अन्वय त्यांना प्राप्त असलल्या आधकाराअतगत खाला नमूद कलल्या मालमत्तचा ताबा खाला नमुद कलल्या तारखाना घतला आह.					
	अ.	कर्जदार/सहकर्जदार/	तारण मालमत्तेचे तपशील	मागणी सूचनेची	मागणी सूचनेच्या तारखेला	ताबा	
	क्र.	जामिनदारांचे नाव		तारीख	एकूण थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक	
Ī	?	पुजा सिंग, अमित कुमार	फ्लॅट क्र.२०८, ए विंग, तारांगण निवास, प्लॉट १८/६, गणेश	15.12.21	942,407	21.02.22	
		जे बी सिंग	नगर, म्हारळ गाव, शहाड पूर्व, महाराष्ट्र-४२१३०१.				

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताब

विशेषतः कर्जदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर वर संदर्भीत मालमत्ता/प्रतिभूत संपदेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांच्याकडे रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत पुढील व्याजासह देय असलेली उपरोक्त मालमत्ता/प्रतिभूत मालमत्ते समोर नमुद केलेली रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतृद

ठिकाण: कल्याण प्राधिकत अधिकारी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

Price on Request. PUBLIC NOTICE

Late Shri, Rameshlal Panalal Gunta was holder of Room No. A-16 having Address Charkop Antarbharati CHS, Plot No. 605, RSC 54, Charkop, Sector 6, Kandivali (West), Mumbai- 400067 Admeasuring - 25 Sq. Mtrs, Holding Share Certificate No. **16**, Distinctive Nos. from 0076 to 0080 has Expired on Dated 06-01-2020 and his Wife i. Mrs. Rekhadevi Rameshlal Gupta has applied to the society for transfer o the said Shares/ Room on her name. I anyone is having any claim/ objection should contact/ write to The Societ Secretary within 15 (fifteen) days

There after no claim will be considered Sd/- Secretar Charkop Antarbharati CHS Plot No. 605, RSC 54, Charkop, Sector 6, Kandivali (West), Mumbai- 400067, Place: Charkop Date: 25/02/2022

जाहीन जोटीन

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे नागांव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नंबर **२४ पैकी** यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर **१२४, ओ/डब्लू नंबर टी**. पी./डी.आर.सी./३६४, दिनांक २३/०५/२०१२, टीडीआर क्षेत्र १४११.०० चौरस मीटर अशी मिळकत श्रीमती शकुंतला देवीदास गुळवी व इतर ६ यांच्या मालकीची होती व सदर टिडीआर क्षेत्र **श्री. शंकरलाल केजरीवाल** यांनी त्यांचे पासून दस्त क्र ७४३९/२०१२ अन्वये कायम विकत घेतली असून सदर मिळकत त्यांनी आमचे अशिल **मे. शक्ती रियल्टी तर्फे भागीदार श्री. कपील पी. पटेल व श्री. जनक पी. परेल** यांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तसेच आमच्या अशिल यांना सदर मिळकतीची टायटल तपासणी करावयाची असुन त्यांच्या सांगण्यावरुन सदरची नोटीस देत आहोत. तरी सदर मिळकतीत कोणीही व्यक्ती वा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपट्टा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट करार कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून (१४) चौदा दिवसांच्या आंत नेम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री <u>पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचार्ह</u> कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल सदरचा व्यवहार पुर्ण करतील याची नोंद

१)पत्ताः गाळा नं. १, नारायणी भपार्टमेंट, टोरंट ऑफीस जवळ, काप कणेरी. भिवंडी. जि. ठाणे

ॲंड. हनुमान एन. भोईर (खरेदीदारांतर्फे वकील)

२)नगर रचना विभाग, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका, भिवंडी, जिल्हा ठाणे

नमुना क्र.आयएनसी-१९

(कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम २२ नुसार) . येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ चे उपकलम (५) नुसार भागभांडवल असलेले हमीद्वारे मर्यादित कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ चे उपकलम (५) अन्वये नोंदणीकृत इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई या लिमिटेड कंपनीचे भागभांडवल नसलेले हमीद्वारे मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ चे उपकलम (५) अन्वये नोंद लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतर करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे

. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

प्रवर्तनासाठी ज्वेलरी पार्क किंवा केंद्राचा प्रचार आणि देखभाल करणे, ऑपरेट करणे, प्रोत्साहन देणे, प्रगती करणे, सुधारणे, वाढवणे, योजना करणे, मूल्यांकन करणे, कार्यान्वित करणे, संरक्षण करणे आणि विकसित करणे; व्यापार, वाणिज्य आणि उद्योग भारतात आणि भारतातून रत्न आणि दागिन्यांची निर्यात आणि या उद्देशासाठी रत्न आणि आभूषण उद्योगातील भारतीय आणि परदेशी व्यापार्यांसाठी भारतातील प्लॅटफॉर्म, पायाभूत सुविधा आणि इतर कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देणे, आयात, निर्यात, देवाणघेवाण, हिरे, रत्ने आणि दागिन्यांचे प्रदर्शन, उत्पादन करणे, विक्री करणे, पुनर्विक्री करणे, खरेदी करणे.

हिऱ्यांच्या भारतीय आणि परदेशी पुरवठादारांना किंवा हिरे, रत्ने आणि दागिन्यांच्या व्यवसायात गुंतलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला व्यापार आणि इतर संबंधित क्रियाकलापांच्या उद्देशाने आणि भारताला आधुनिक आणि अत्याधुनिक रत्न म्हणून विकसित करण्यासाठी एक समान सामाजिक

व्यासपीठ व जगातील दागिन्यांची बाजारपेठ प्रदान करणे . नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: कार्यालय क्र.एडब्ल्यु १०१०, टॉवर ए, १ला मजला, भारत डायमंड बोर्स, बी.के. कॉम्प्लेक्स, मुंबई-४०००५१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस, संस्थेस, कंपनीस, कॉर्पोरेशन किंवा संस्थेस सदर अर्जाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप निबंधक, मुंबई यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासन ३० दिवसांत निबंधक, ५वा मजला, १००, एव्हरेस्ट इमारत, नेताजी सभाष रोड, मरीन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र-४००००२ येथे पाठवावेत तसेच एक प्रत अर्जदारांना त्यांचे कार्यालय क्र.एडब्ल्यु १०१०, टॉवर ए, १ला मजला, भारत डायमंड बोर्स, बी.के. कॉम्प्लेक्स, मुंबई-४०००५१ येथे पाठवावी.

आज दिनांकीत २४ फेब्रुवारी, २०२२

इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई



३ आय इन्फोटेक लिमिटेड कॉर्पोरेट आयर्डेटिफिकेशन नंबर (सीआयएन) : L67120MH1993PLC074411 नोंदणीकृत कार्यालय : टॉवर क्र. ५, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३.

दूर. क्र. : (९१-२२) ७१२३ ८००० ई-मेल : investors@3i-infotech.com वेबसाइट : www.3i-infotech.cor टपाली मतदानाची सूचना

कंपनी कायदा, (''कायदा'') चे अनुच्छेद ११० सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ग्रसेच सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २२/२०२०, दि. १५.०६.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३३/२०२०, दि. २८.०९.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२० व सर्वसाधारण गरिपत्रक क. १०/२०२१. दि. २३.०६.२०२१ व. सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२१, दि. ०८.१२.२०२१ "**एमसीए परिपत्रके**") तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ व ४७ यांच्या अनुपालनांतर्गत, खालील विषयासंदर्भात भागधारकांची मंजुरी प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे थेट आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले आहेत (कागदोपत्री स्वरूपातील शेअर्ससंदर्भात) वा ज्यांनी आपले पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपट्स (डीपी) याच्याकडे नोंदवलेले आहेत (इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात) तसेच निर्धारित अंतिम तारखेनुसार (अर्थात शुक्रवार, दि. १८.०२.२०२२ रोजीनुसार) डिपॉझिटरीजुद्वारे कंपनीकडे नावे उपलब्ध असलेल्या सभासदांच्या ई-मेल पत्त्यांवर, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (''ई-मतदान/परोक्ष ई-मतदान'')

नतदानाद्वारे सभासदांची संमती मागविणाऱ्या टपाली मतदानाची सूचना पाठवण्यात आली आहे. १. श्री. श्रीराम वेंकटरामनन (डीआयएन : ०३६३१६०६) यांची कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक

२. डॉ. अरुणा शर्मा (डीआयएन : ०६५१५३६१) यांची कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करणे ३. गुंतवणुका करणे, सबस्क्रीप्शन, खरेदी वा अन्य स्वरूपात कोणत्याही अन्य कॉर्पोरेट घटकांच्या प्रतिभृतींचे संपादन करणे, कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १८६ अंतर्गत विहित मर्यादेहून अधिक कर्जे, हमी व

सदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख (अर्थात शुक्रवार, दि. १८.०२.२०२२) रोजीनुसार गण जाईल. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तींनी सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी. टपाली नतदान सूचनेची पाठवणी शुक्रवार, दि. २५.०२.२०२२ रोजी पूर्ण करण्यात येईल

कंपनी आपल्या सभासदांना इलेक्टॉनिक स्वरूपात मत देता येण्याकरिता ई-मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे ई-मतदान कालावधी शनिवार, दि. २६.०२.२०२२ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व रविवार, दि. २७.०३.२०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. सदर कालावधीदरम्यान निर्धारित अंतिम तारखेनुः कंपनीचे भागधारक - कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेले कंपनीचे गगधारक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपली मते देऊ शकतील. **रविवार, दि. २७.०३.२०२२ रोजी सायं. ५.०० (भा. प्र. वे.) पश्चात** ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल. भागधारकाद्वारे ठरावावर

रकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल. मसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांच्या अनुपालनांतर्गत सदर टपाली मतदानाकरिता भागधारकांना टपाली मतदान कॉर्म व प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसमवेत टपाली मतदान सूचनेची हार्ड कॉपी पाठवण्याची आवश्यकता

द़बातल आहे व भागधारकांनी कृपया त्यांचे समर्थन वा विरोध केवळ ई-मतदान प्रणालीद्वारेच कळवावे. तदानाकरिताच्या निर्देशांसमवेत टपाली मतदानाची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.3i-infotech.com</u> वर तसेच नएसडीएलची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी गभासदांनी https://www.evoting.nsdl.com च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताच Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा एनएसडीएर ला <u>evoting@nsdl.co.in</u> येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा किंवा १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधावा किंवा कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, (नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लि., ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई -४०० ०१३) यांना संपर्क साधावा ज्या ई-मतदानाशी संबंधित तक्रारींचे निवारण करतील. कोणत्याही चौकशीसाठी सभासद कु. आर. सी. डीसुझा, वरिष्ठ व्यवस्थापक, रजिस्ट्रार व ट्रान्सफर (आर ॲन्ड टी) विभाग, ३ आय इन्फोटेक लिमिटेड यांना + ९१ २२ ७१२३ ८०२१ या क्रमांकावरही संपर्क साधू शकतील.

टपाली मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीच्या संचालव . मंडळाने श्री. अविनाश बागुल, भागीदार, बीएनपी ॲन्ड असोसिएटस, कार्यरत कंपनी सचिव यांची, त्यांच्य अनुपस्थितीत श्री. के. वेंकटरामन, सहयोगी भागीदार, बीएनपी ॲन्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची मिणुक केली आहे. टपाली मतदानाचा निकाल मंगळवार, दि. २९.०३.२०२२ रोजी सायं. ५.०० वाजता घोषित वरील निर्देशित कंपनीच्या व एनएसडीएलच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात येईल.

दिनांक : २४.०२.२०२२ वारिका रस्तोगी कंपनी सचिव